



होप अबाइडस चे अधिकृत माहितीस्थळ:

होप अबाइडस ही अमेरिकेत स्थापन झालेली एक सेवाभावी संस्था आहे होप अबाइडस म्हणजे अनाथ, निराश्रित अशिक्षित आणि अर्थिक दुर्बल मुलांचे पालकत्व घेणारी संस्था. भारत आणि इतर उपखंडातील अनाथ आणि निराश्रित मुलांच्या कल्याणासाठी ही संस्था कार्यरत आहे. दारिद्र्य, उपासमार आणि अशिक्षितपणा हे लिंग किंवा जातीच्या मर्यादेत बांधून ठेवता येत नाही हे सर्वमान्य तत्व आहे. त्याच प्रमाणे आम्ही सर्व जाती, धर्म, पंथ, देश याचे अंतर्गत लहान मुलांना मदतीचा हात देण्याचे धोरण नक्की केले आहे. मदतीसाठी सुद्धा याच तत्वानुसार सर्व जाती, देश, पंथ, व धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावे असे नम्रपणे सांगावेसे वाटते.

अशा उपासमार व अशिक्षितपणा वर मात करणे तितके सोपे नाही हे जरी खरे असले तरी त्या साठी ठोस कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा मुलांच्या शारीरिक, भावनिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक गरजा भागविणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे. असे केल्याने ही मुले समाजातील अत्यंत जबाबदार, कर्तृत्ववान व स्वावलंबी नागरिक होऊ शकतील.



आमच्या कामाचे मुख्यता: तीन टप्पे आहेत.

1. “अनाथ, अशिक्षित, व आर्थिक दुर्बल मुलांचे पालकत्व घेणे.” (Hope Abides - होप अबाइडस)

२०११ व २०१२ या दोन वर्षांत होप अबाइडस या संस्थेने अस्तित्वात असलेल्या काही अनाथालयानशी संपर्क साधला. त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार मदत केली. हे करत असताना त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची आम्हाला कल्पना दिली. त्याच्या या अनुभवाचा आम्हाला आमचे पुढचे धोरण ठरविण्यास उपयोग झाला.

2. “अनाथालये व त्यासाठी काम करणारऱ्या संस्थांचा दर्जा सुधारणे.” (Hope Lifts - होप लिफ्ट)
आमच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पहिल्या टप्प्यातील अनुभवाचा बराच फायदा झाला. २०१३ व २०१४ या वर्षांत आम्ही अडचणीत असणाऱ्या संस्थाना पैशाचे पाठबळ व कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मदत केली. या टप्प्यात ज्या संस्था उत्तम काम करीत आहेत त्यांनी अशा कमकुवत संस्थाना मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि तशी खात्री आहे.

3. “अनाथालये व तशा संस्थांच्या कार्याची व्याप्ती वाढविणे” (Hope Growth - होप ग्रोथ)
तिसर्या टप्प्यात आमच्या संस्थेची व्याप्ती वाढून अधिक संखेने अनाथालये स्थापन व्हावीत, तसेच आम्ही ज्या संस्थांबरोबर काम करतो आहोत त्या आणखीन मोठ्या व्हाव्यात अशी मनीषा बाळगून आहोत. त्यामुळे जास्त गरजू बालकांना त्याचा फायदा मिळू शकेल. त्यांचे जीवन सुखी होईल. संस्थांचे कार्य अधिक उत्तम, शिस्तबद्ध, व उच्च दर्जाचे होईल यावर आमचा कटाक्ष असेल. आमच्या या उपक्रमाला सढळ हाताने व सहदयतेने मदत करा अशी नम्र विनंती आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी व धनादेश देण्यासाठी पत्ता असा आहे.
आमच्या २४० * २४० या कार्यक्रमासाठी पत्ता असा आहे.....
अमेरिकेतील देणगीदाराना करामध्ये सूट मिळू शकते.

ब्रेंट अडम्स,
संस्थापक अध्यक्ष,
www.hopeabides.org
916 690 4289 (USA)